## Sharda Cropchem Limited

Tel.: +91 22 66782800 FAX: +91 22 66782828 / 66782808 F-mail: office@shardaintl.com





Regd. Office: Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, India. www.shardacropchem.com

### 25<sup>th</sup> October, 2023

National Stock Exchange of India

Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No.

C/1.

G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Trading Symbol: SHARDACROP

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoi Tower,

Dalal Street,

Mumbai - 400 001

**Scrip Code: 538666** 

### Subject: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2023

Dear Sir/Madam,

The Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter & half year ended 30th September, 2023 have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on Saturday, 21st October, 2023.

The same was published in the following newspapers on 24th October, 2023:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly,

### For SHARDA CROPCHEM LIMITED

JETKIN NAVINCHAND \*\*\* RA GUDHKA

**JETKIN GUDHKA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER** 

**Encl:** as above

TICKET TO GLOBAL MOBILITY A golden passport can improve an individual's prospects of visa-free entry across the globe, giving high networth individuals much-needed business fluidity and a wealth of work advantages

# Easy Business Access, World Over

THE ECONOMIC TIMES makes that sort of cross-border mobility much, much easier, "Surak said.

n 2022, Indians accounted for 9.4% of the total global applicants for golden passports, according to data from Citizenship Invest. Golden passport refers to a facility offered by some countries whereby foreigners can get citizenship status by making significant investment or by baying a significant investment or by baying a significant investment or by baying having a passport that is higher up in the pecking order can help in ease of business.

CROSS-BORDER MOBILITY
"One of the biggest difficulties that Indians face when building international or businesses or careers is simply that of travel. An Indian pos-Ibnains and the control of the contr

Inty much, much easier, "Surak said.

COVER THE GLOBE

European countries, led by Germany, then Sweden, Spain, France, and Hagh, hold the top ranking in ferming the said of t



In 2022, In 2022, In 2022, In 2022, In 2024, In

Veronica Cottlemest, CEO of Citi-cenship Invest.

A lending Mumbai-based corpora-tion of the Communication of the Communication of the Con-leaver said Swiss and Portuguese passports are good choices for those looking to do business in the Middle East and Europe. Robit Sharma, di-rector and COO of Abhims Immig-ration Services, said a Canadian passport opens the giant umbrella of the North American market, fol-

Which Industries can Benefit the Most



owed by Australia. Dubai is also leading the way, he added.

ading the way, he added.

DIVERSIFICATION OF INTERESTS
It's not just fluidity in travel. Other benefits include diversification of business interests, global investment opportunities, and access to a larger business network.

With a golden passport, "you can diversify your business interests and expand your reach", Sharman said in the state of the state

TAX ADVANTAGE
TAX planning is a paramount incentive. "These programmes offer an avenue to explore tax planning opportunities wherein tax liabilities can be effectively reduced or even eliminated," Cottemies yeals.

The extent of this advantage, she that the extent of this advantage, she including residency against, thouse the exploration of the extent of the exten

Union, Surak said.
"Those sorts of business benefits vary from country to country—one has to dig down into the specific countries and treaties and industries —but they can be a bomust too," she added.
According to Deepa Sharma, director of Business and Trade Association (BTA), golden passports have helped industries in market exploration and penetration, with access to various business opportunities. "A golden passport will also help in attracting global investments," she said. Indian is part of a series of orticles exploring questions about confessional advantages in a world ethout borders.

## **Bharti Airtel Calls** for Spectrum Swapping Policy

Airtel to optimise airwave usage. awaits regulatory response

Kiran.Rathee

New Delhi: Bharti Airtel has written to the telecom department, seeking a more flocible spectrum allocation policy that allows spectrum swapping apart from auction and of airwaves, officials aware of the matter told ET.

A mobile operator should be allowed to swap airwaves held by it in one beat and the spectrum of the swap airwaves held by it in one beat and the swap airwaves held by it in one beat and the swap airwaves held by the swap airwaves airwaves

irading for efficient utilisation of airwaves, officials aware of the matter told ET.

A mobile operator should be allowed to swap airwaves held by it in one band with bandwidth available with the governous of the swap airwaves held to the swap airwaves with the governous of the swap airwaves with the government, based on its business requirement with the government, based on its business requirement with the government, based on its business requirement with the same band to peers by way of trading. The validity of spectrum remains the same in case of trading, So far, only Airtel has expressed a demand for frading. The validity of spectrum remains the same in case of trading, So far, only Airtel has expressed a demand for frading. The remains the same in case of trading. So far, only Airtel has expressed a demand for frading and the same in case of trading. The remains the same in case of trading. The remains the same in case of trading. The remains the same in case of trading, So far, only Airtel has expressed a demand for frading. The remains the same in case of trading. So far, only Airtel has expressed a demand for frading the same, the same and the remains and the same and the

going to press.

Airtel had earlier also written to the government, calling for a

spectrum allocation Allowing spectrum etween different bands

esponse
sould need a policy change as
no alreaves are auctioned
and vise for a specified period. like for 20 years, one officiated for a specified period. like for 20 years, one officiated FT.

"We have to see if it is legally
possible to take back auctioned
airwaves before the validity of
the spectrum ends," said thee of
ficial who requested anonymity. "If a company wants to sell
unused spectrum, it can do so
by trading, depending on the
demand by others," the official
added.



This would deep mining on the demand by others," the official added.

Airel in its pilea has said that due to various factors, some quantum of airmost orade some of their 1800 MHz spectrum could be used to trade some of their 1800 MHz spectrum based on bit orade some of their 1800 MHz spectrum could be used to trade some of their 1800 MHz spectrum sould be seen to trade some of their 1800 MHz spectrum sould be allowed to swap their existing holding of auctioned spectrum in one band with the spectrum available with the government in another band that fifts the business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another band that fifts the business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another band that fifts the business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another band that fifts the business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another band that fifts the business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another band that fifts the business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another business strategy of a telco." Airtel is business strategy of a telco." Airtel is believed to have written to the government in another business strategy of a telco." Airtel is believed to have a telcom firm, but the way their existing holding of auctioned and the allowed to swap their existing holding of auctioned spectrum. The company that the company the company the company the company that the company the company the company the company that the company the company that the company the company that the company the company the company that the company the company that the company the company that the company

# **Traders Cut Lentil Imports from** Canada Amid Diplomatic Row

Canada accounted for over half of India's lentil imports in 2022-23

Shambhavi.Anand

New Delhi: As the diplomatic row between New Delhi and Ottawa escalates, no new contracts are be-ing signed for import of lentils from Canada as importers are wa-ry of likely relalatory tariffs that either of the countries could impo-se, industry insiders said. Canada was the biggest supplier of lentils to India in 2022 23, acco-unting for more than half of total imports of the Iegume into the co-untry with shipments of 485,462 metric tonnes.



FILE PHOTO

the heightened diplomatic ten-sion," a senior executive of a large import-export firm said on condi-tion of anonymity. However, whatever contracts sig-ned before the conflict began are being honourced, traders said. A drop in supply of fentils could inflate its domestic prices at a time when the country is already facing high inflation in pubses which was at 13% last month, the highest in all tool categories followed by cereals.

Minister Justin Trudeau last month alleged that Indian agents are suspected to be involved in the assassination of a Sikh separatist leader on Canadian soil in June. India foreign ministry called the allegations "absurd".

Canada has withdrawn 41 diplomats from India amid the dispute after New Delhi asked Ottawa to reduce its diplomatic presence. Ottawa also expelled an Indian diplomatower the affair.

Until now, neither of the countries have imposed any tariffs to discourage trade.

shawe imposed any tariffs to discourage trade.
However, India has diversified its lentils imports to other nations with Australia turning out to be the biggest gainer. Additionally, it has fully exempted lentils imported in the control of the con

## **Kissht Parent Reports** 47% Rise in FY23 Profit

ngaluru: OnEMi Tech Bengaluru: OnEM Technologies, the parent company which operates credit platforms Kissht and Kingsaid that thas clocked a profit of ₹95.5 crore for the fiscal year ended March 31, 2023 (FY23), almost 47% jump from the previous fiscal. It had clocked profits worth ₹65 crore in FY22, it said. Pelor to that the company had reported losses worth ₹68.4 crore in FY21. The first operating revenue for the firm also more than doubled to £1,637 crore during FY23. Its aid in a statement. The fintech firm clocked operating revenues of ₹513.6 crore in FY22 and ₹170.3 crore in FY21 and ₹170.3 crore in FY21 respectively.

spectively. According to the company, the growth in revenues comes as it doubled down on new merchant acquisition. Further, profit pools increased as almost 90% of transactions on the platform were from repeat customers.



Founded in 2015, OnEMi operates two loan platforms, Kissht and Ring, which provide instant credit lines to users, allowing them to pay for purchases and bills across online and offline merchants.

At present, Ring claims to have partnerships with over 1.2 lakh merchants.

OnEMI recently introduced its long-term loans category, which offers users products with a higher tenure of more than six months.

Additionally, it has added a 38-month tenure product designed for ultra high-quality customers with a credit bureau score of more than 780.



# Plans Afoot to Ensure 40 m tonne

# Coal Stock at Pithead Power Units

To check any shortage, coal ministry plans to ensure stock of over 75 million tonnes at mines by March 31

New Delhi: The coal ministry plans to ensure-40 million tonnes of closing stock at pithe-ad thermal power plants and more than 75 million tonnes at mines as on March 31.

This comes after stocks at domestic coal-based plants depleted at a faster pace in the first half of the month. Coal stock at domestic power plants was down to 18.4 million tonnes as of October 15. The stock has depleted by 3.3 million tonnes in the first half of the month. Last year on October 15. The stock production has seen a year-on-year growth of 12.7% as on october 14, according to the ministry said on Monday. Now the dail-be ministry to a see the trend of coal stocks at the termal power plant end has been reversed, the ministry said on Monday. Now the dail-be ministry to call is more than the average daily consumption and there is a trend of coal stock accurate.

After a long rain spell during early October 15.

tion and there is a trend of coal stock accretion, it added.

After a long rain spell during early October in coal-producing states, output has picked up and total production from all sources during the last lod days is over 28.57 lakh tonne-per day, the ministry said.

As on October 21, total coal stock was at 71.35 million tonnes, including coal at mine pit head, in transit and at power plants, as period in the corresponding period last year.

The production and transportation are usually lower in the first half of the financial year since the period is predominantly summer followed by monsoon, it said.

The ministry has also worked out a strategy for ensuring normal production of coal during the festival season by offering higher wages to contractual workers.

Till October 21, coal production saw a growth of 12.7% on year, the ministry said.

**Ensuring Supply** 



### ONGC Wins Bid to Buy PTC's Wind Power Unit

New Debti: Oil and Natural Gas. Corp.
(DNGC) has won a bid to acquire PTC India's wind power unifice TSS crows as the firm continues to build a renewable energy portfolio to balance its foest flued business. In a stock exchange filling, India's top oil and gas producer said it has over the yeurs diversified into the petrochemicals and power business bestdes growing its core business of funding hydrocarbons. ONGC said it has to-be to the petrochemicals and power business of multip hydrocarbons. ONGC said it has to-be to the petrochemical producer and solution of the petrochemical producer and solution and solutions. With a vision to expand its business in renewable energy, ONGC had participated in the bidding process for acquisition of 10% equity stake of PTC Energy, a whollyowned subsidiary of PTC India, "it said. PTI

### SHARDA CROPCHEM LIMITED CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

			(INR in Lakhs
Particulars	Quarter ended September 30, 2023 (Unaudited)	Half year ended September 30, 2023 (Unaudited)	Quarter ended September 30, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	58,076.04	1,21,851.18	72,150.12
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(3,383.40)	(13,865.17)	1,454.11
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,383.40)	(13,865.17)	1,454.11
Net Profit / (Loss) for the period after tax	(2,758.11)	(11,622.15)	1,208.42
Total Comprehensive Income for the period / year	(3,336.99)	(11,595.84)	1,551.73
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity	1,99,843.63	1,99,843.63	1,84,039.46
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10(seech)	(3.06)	(12.88)	134

### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (INR in Lakh Quarter ended Half year ended Particulars nber 30, 2022 nber 30, 2023 September 30, 2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 91,789.91 43,114.94 58,696.94 Total Income from Operations Total income from Operations Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period / year Equity Share Capital Other Equity (3.437.31) (10.462.96) 1.103.07 (2,773.43) (2,772.32) 9,022.05 850.61 855.40 9,022.05 (8,262.90) (8,260.67) 9,022.05 1,80,234.69

1,80,234.69

# Other Equity Earnings Per Share (before and after Extraordinary items) Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10/- each)

Notes:

1 The aforesaid unaudited Consolidated Financial Results and unaudited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 21, 2023.

2 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com

For Sharda Cropchem Limited

R. V. Rubba

R. V. Bubna Chairman and Managing Directo (DIN: 00136568

1,59,737.65

Place: Mumbai Date: October 21, 2023

# भाजप, सरकार लक्ष्य

### आरक्षणावरून विरोधी पक्षांची टीका; विशेष अधिवेशनाची मागणी

- मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून सरकारला को रोखले आहे : बडेट्टीबार
- सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवाबी : सुप्रिया सुळे

### म. टा. खास प्रतिनिधी, मंबई

आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण तावल जसताना, काव्रस्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून भाजप व राज्य सरकारला लक्ष्य केले जात आहे. या

सरकारत्वा लक्ष्य कल जात आहं. पा तिन्ही पक्षांनी सोमवारी आरक्षणच्या मुद्दावरून सरकारवर टीकास्त्र डागले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सांगत आहेत; मग मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे का ? १० वर्षे होत काणा राख्यत आहे का? (० पंच हात आली केंद्रात भाजपचे सरकार आहे; आजपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?' असे प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी उपस्थित केले. 'आरक्षणावाबत राज्यात गाँधळाची



परिस्थिती निर्माण होण्यास 'द्रिपल

इंजिन' सरकारच जवाबदार असून, राज्य सरकारने याप्रश्नी ठोस भूमिका मांडून मराठा च ओबीसी समाजाची

दिशाभूल थांबवावी', असे आवाहनहीं यांनी यांबेळी केले.

भाग बाबळा करा. 'राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. राज्य

सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून

एकवाक्यता नाही, सरकारमधील मंत्री

एक बोलतात, तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश दिला जातो. सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका

नसल्याने हा <u>गुं</u>ता वादत चालला असून

समाजा-समाजांत संशय वादत चालल

आहे". असा आरोप पटोले यांनी केला.

'पंतप्रधानांकडन प्रमाणपत्र आणा'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप आणि बिल्डरला दिलेला शब्द पाळतात - मुक्तमान एकाना वादर है भागन आपना कारण हम्म प्रकार मान भाग समाज समाजात हिल्ली शहर पाळत नाहीं ते लागमान नेंद्र मेदि मेति जा जा नहीं एकारण देणवाबन सांग, जाती पाळील मानी पाळील मानी पाळील मानी पाळील माने हमेदि मानी हमाने पाळील हमेदि मानी हमाने पाळील मेति हमाने हमाने हमाने हमाने हमाने हमाने पाळील मानी हमाने हमाने

दुसरीकडे, 'सणासुदीच्या काळात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी करीत असून, या प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे', अशी विशेष आपेवशनं बोलवाव , अशो मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 'आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हाने राज्यासमार आहेत. त्यामुळे राज्य प्रचंड अस्थिर आहंत. त्यामुळ राज्य प्रपड आस्यः अस्न, सरकार संबंधित घटकांशा चर्चा करण्यास त्यात ताही. तपास येत्रणांचा गैरवापर केला जात असल्याने राज्याची प्रतिमा मलीन होते आहे. त्यामुळ सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी

अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात सोलापूर, नाशिक, छत्रपती त्यांनी केली.

संभाजीनगर व पालघरमध्ये अंमली पदार्थीनिर्मितीचे कारखाने असल्याचे समोर आले आहे. या कारखान्यांतृन हजारो कोटीचा माल पोलिसांनी जप्तू हजार्य कोटाया माल पालसाना जन्म केला आहे. पाएके ग्रञ्चापी बदनामी होत आहे. अमला पदार्थाच्या बेकायदा व्यवहारावर आळा मालण्यासाठी गृहखाते अभ्यश्मी ठरले आहे, असा आरोप सुळे यांनी पुण्यात वोलताना केला. उड्ता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र होताना पाहायचे का. असा प्रश्न उपस्थित करून राज्यात शाळा कमी होऊन दारुखी दुकाने वाढत आहेत. हाच छत्रपती शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी

### दिव्यांग कल्याण आयुक्तपदी सिंह

अगयुक्तपदी सिंह
मुंबई : राज्य सरकारने सीमकारी
पाय सनदी अधिकान्यांच्या बरत्यांच्या
निर्णय जारित केला. यात सर्विट प्रलाप
किर्मान्यांच्या बरत्यांच्या
निर्णय जारित केला. यात सर्विट प्रलाप
केलायांच्या आपुकापदाणी पुरा देण्यात
आली आहे. तर पूर्ण स्मार्ट सिद्योव
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी.
कोराते पांची पूर्ण मादानार परियहन
मातामंडळाज्या अपनकारी बदली
करण्यात आली आहे.
नव्या निर्णयानुसार मादाराष्ट्र राज्य
कापुस उत्पारक पणन मातामंडळाज्य
कापुस उत्पारक पणन मातामंडळाज्य
कापुस उत्पारक आणि नारापित्या
वीची मुंबंदि अला आणि नारापित्या
विभागाच्या शिया निर्योक्यस्थी, तर
नियुक्तीच्या प्रतीकित असलेल्या आजित

पवार यांची मुंबईत दुःधविकास आयुक्त माणून नियुक्ती करण्यात आली आहे.

### वेळापत्रकाबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा आमदार अपात्रता;

म. टा.विशेष प्रतिनिधी, मुंबई



न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणातील

याचिकांच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची शेवटची मुदत दिल्याच्या पार्श्वभूमीवर नार्वेकर दसऱ्यानंतर दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते. रवाना हाणार असल्याच समजतः महाअधिवकता तुषार मेहता, तसेच इतर कायदेतन्त्रांशी दिल्लीत भेट भेकन ते वेळापत्रकायिषयी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर येत्या

नार्वेकर यांवा दिल्लीदौरा दसऱ्यानंतर

३० ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर करू शकले नाहीत तर न्यायालयाला वेळापत्रक दरवावे लागेल, असा इशाराच न्यायालयाने दिला होता. नावेंकर यांना ही शेवटची संधी असल्याचेही न्यायालयाने शवटचा सभा असत्याचित न्यायात्यान महटले होते, त्यानुसार वेगाने हात्याली पुरू डाहत्याचे समजते. या प्रकरणाच्या सुनावणीचे गवे येळापत्रकः दसन्यानंतर तयार होणार आहे, त्यानुसार नार्वेकर हे महाराष्ट्राचे महाधिककता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत याच आठवड्यात चर्चा करणार आहेत. दसऱ्यानंतर ते दिल्लीला जाऊन तुषार मेहता यांची पेणार भेट पेणार अस्तत्याचे समजते. यात्रियाय नचे येळाणकक तयार करण्यासाठी दोन्ही कायदातऱ्यांसोधन ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर सेच्या ३० ऑक्टियेक्सला नचे वेळाणकक तयार

२० ऑक्टोबरला नवे गैठ्यपत्रक तथार रूप्याववन सर्वोच्च नयायाल्यान सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान, विधानसभ्य अध्यक्षानी रूप्यान आवत्रवद्वात आन्दार अपावनेच्या ३४ व्यक्तिना सहा व्यक्तिमंत्रप्य (अक्त करण्यात निर्णय प्रतत्त होता. तसंच, त्यांनी शिंदे पटाला कराग्द्यते जन्मा करण्यावतारी २५ अविद्यानस्पतिनों केळ वाबनुन दिली. तर ठाकर गटाला सर्वोच्च न्यावाल्याना वर्षान केरलेला कारपण्डे सारद करण्याये जमा केलेली कागदपत्रे सादर करण्याचे

# कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी समिती

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाप शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी राज्य सरकारच्या नियोजन विभागाने समिती नेमली आहे. सामाजिक न्याय व विशेष साझ विभाग, कृषी व पदुम विभाग, आदिवासी विकास विभाग, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, महिला व बालविकास विभागातील कल्याणकारी योजनांची निश्चिती

शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न

करून त्या पूर्णत्वास ऽनेण्यासाठी दरवर्षी योजनांसाठी लक्ष्यांक निश्चित ठरविणे, योजनांच्या लक्ष्यांकाची पूर्वता करण्यासाठी मागंदशंन करणे आणि योजनांचा वेळोवेळी आहावा घेणे ही या समितीची कार्यकक्षा असणार आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य

सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आदिवासी विकास, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय, ओबीसी व बहुजन कल्याण, महिला व बालविकास विभागाचे सचिव आदीचा सदस्य म्हणून समावेश आहे. देशाच्या पंतप्रधानांकडून २८ अजेडा

पॉइंट्स व १३ कल्याणकारी योजनांच्या प्रगतीबाबत राज्यांचा वेळोवेळी आडावा येण्यात येतो. या २८ पॉइंट्समधील मुझ

क्रमांक ५ राज्यस्तरातील कल्याणकारी योजनांचा आढावा पेण्याकरिता रावविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीसंदर्भात आहे. पंतप्रधान महोदयांच्या स्तरावरून ज्याप्रमाणे १३ कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आढावा भण्यात यत आहं, त्यांच्या राज्यानेसुद्धाः त्यांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेक्टच्या लाभाध्याययेत पोहोचविष्ण्यासाती कालवद्ध कार्यक्रम आद्यणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वित्तं व नियोजन विभागाचा कार्यभार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाने ही समिती नेमली आहे.

# FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

	M/S. NIRBHAY RASAYA	
	RELEVANT PAR	
1.	Name of corporate debtor	Nirbhay Rasayan Private Limited
2	Date of incorporation of corporate debtor	06 March 1987
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U24110MH1587PTC042810
3.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Office Address: N-96, MIDC, Tarapur, Boisar, Thane Maharashtra – 401506.
6.	insolvency commencement date in respect of corporate debtor	20/10/2023 (Date of receipt of Order: 21/10/2023)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	17/04/2024
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Kallash Thanmal Shah Reg. No.; IBB/IPA-001/IP-P00267/2017-2018/10511
9,	Address and e-mail of the waterim resolution professional, as registered with the Board	Registered Address: 505, 21° Century Business Centre, Nr. World Trace Centre, Ring Road, Surat-395002, Gujanat E-mail ID: pktshah@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interior resolution professional	Registered Address: 505, 21° Century Business Centre, Nr. World Trade Centre, Ring Road, Surat-395002, Gujarat E-mail ID: cirp.nitchay@gmail.com
11.	Last date for submission of claims	03/11/2023
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (SA) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA:
	Names of insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA.
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives	Web link:

मुंबई पत्तन प्राधिकरण

मुंबई पान प्राप्तिकार आपाय चएना पुंची पान प्राप्तिकार प्रथम प्रयुक्ति प्रथम आणि देखेरा प्रयापित्वा संश्वास, संस्थान आणि देखेराविताओं १० वर्षाच्या कामार्थीयावी स्ववृत्ति संस्थानीय आपाय विद्या स्वित्ति का स्वित्ति स्वयुक्ति स्व

# कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

खुली ई-निविदा मागविणारी सूचना

अनु क्षः 1: कामाचे माकः एईएए/एएम्स्ओ विश्वमांतर्गात क्षुआरी आणि माठोकीः । स्टील गर्वर पुतावर कोरोडेड साईड पापचे पेनेत सेक्चन, सेत रिवेट्स संस्क्षण ककर चीट बदलने आणि सेटर पापचे, हिरोप सार वर्षिट्ये मावस्त्रीकरण व स्टील स्पेन के रिलियो प्रीट्या, निर्विद्या के कारायोक्डक्युलास्त्रक्यु/2021/अर्थाली, कामाचे मुस्त सार्वागये: र 32.67 साख (बीटारी) वाधकाः, विश्विदेष्या समाचीचा दिनांक आणि वेळ

00/17/2023 राजा 30/200/20 वर्षाय व्यवस्था विभागांवर्गत मांडोतीन, हुआरी आणि काशी गढ़ी, इता देवा इता वर्षाय व्यवस्था वर्षाय पूर्ण वर्षाय वर्याय वर्षाय वर्याय वर्षाय वर्षाय

अनु. हः. इः कामार्थे नातः केश्वारसीएस विधानाच्या एष्ट्रप्यन्यस्पूओ अंतर्गत ओरपार्थ्य संदक्षण करण्याताठी योगाद्याया अता पाणी गळती वळवण्याचे काम पार पाठणे, (विविद्या कः केश्वानुकेळपूर)ओरपुकेळपूर्वाओरपुकेळपूर्वाओर्थाओरपुकेली अंतर्गती), कामार्थिय तार्खामध्ये: र १०७,०७ तार्खा (वीएसटी बगावता), निविदेच्या समाय्यीचा दिनांक आणि वेळः

अनु, छ. ४: कामाचे नाव: चरिष्ठ आरईएन कारवार विभागांतर्गत प्रमुख/महरवाच्या पुताचे निजीमीन केअरिंग कदक्षणेठी-स्ट्रेसिंग, (निविद्धा छः: केआर/केडब्स्यू/ऑएस/डब्स्यू/ 2021/54/अतक्षी), कामाचे मूल्य साव्यांमध्ये: ११७.३० साख्य रामाजीया दिनांक आणि वेळ: ३९/११/२०२३ रोजी १५.०० वा.

अधिक महितीसाठी वरिष्ठ क्षेत्रिय अभियंता, कोकण रेस्ते कॉर्योरेशन ति. कारवार हांच्या कार्यास्त्याची संपर्क करा. अधिक महितीसाठी भेट वा: (https://www.ireps.gov.in)

## 'राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा'

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

'राज्यात बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने स्तास्त्रपंक्षा कमा पाऊस झाल्यान दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टेचाईच्या तीच झळा शेतकरी व सर्वसमान्यांना संसाच्या लागत आहेत. अशो परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यांवर दष्काळाचे सावट त वर तालुक्कावर दुक्काळाच सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने शेतकऱ्यांना निकषाच्या खेळात भरडू नये. अन्यायकारक निकथ बदलून राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर कराता', अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय

वडेट्टीवार यांनी सोमवारी केली. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम

महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस जिल्ह्यात सरासरापक्षा कमा पाऊस झाला आहे. शेतकरी अडचणीत नाहीत हे भासविण्यासाठी आणेवारी कमी दाखवण्यात् येत आहे. त्यामुळे फक्त अंदाजे ४० ते ४२ तालुके दुष्काळास्त असल्याचे चित्र उभे केले जात आहे. उसल्याच वित्र उन कल जात आह. टुष्काळ जाहीर करण्यासाठी असणारे निकथ शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत. त्यामुळे सरकारने निकपात बदल करून राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर केला तरच सर्वांना न्याय मिळ् शकेल'. असे वडेडीवार माणाले.

# मोनिका मोरे हिचा 'मातोश्री'वर सन्मान

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

रेल्वे अपधातात दुर्दैवीरित्या दोन्ही हात गमवाचे लागलेल्या मीनिका मोरे आणि तिच्या आईवा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येखील 'मातोश्री' येथे नुकताच सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ रंगकमी असोक मळ्ये यांनी ८०व्या वावदिवसानिमित्त या छोटेखानी हद्य सोहळ्याचे आयोजन

गोनिकाला २०१४मध्ये अपघातात नानकाला २०१६नच्य अपवातत दोन्ही हात गमवाचे लागले होते. २०२०मध्ये तिच्यावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंद्रमृत

आहेत. चेन्नईतील एका मुलाने केलेल्य आहत, दन्महताल एक मुलान कराल्या अवयवदानांनंतर मोनिकाला त्या मुलाचे कृत्रिम हात देण्यात आले आहेत. 'जेका ती स्वतःच्या हातांने स्वतःची कामे करू लागेल, तेव्हाच तिच्या हातून पेढा खाकन बाढदिवस सागरा करेन', असे मुळये यांनी महरले होते. त्यानुसार त्यांनी वाहदिवस साजरा केला. 'मातोश्री'व बाह्यदेवस साजरा बेस्ला, मातीश्री बर इसलेल्या सोहळ्यात शिवसेना (उठ्य बाळसाहेंव ठाकरें) पक्षांच प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वार्डादेवसानिमित्त मुळ्ये यांचा सत्कार केला. यांबेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मोनिका आणि तिच्या आईला सन्मानित करण्यात आले

### 'ऐतिहासिक चित्रपटांसाठी विशेष अनुदान' येत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

'दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय व मराठी चित्रपट निर्माण केला, त्यासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार काचेत, या निष्पर्य पराज्ञमध्य क्यार कारत, या अनुषंगाने मराजीतील ऐतितासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देण्यात येईल', अशी पोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधौर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमींदरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा



अधिक अनुवान देण्याच्या कार्यक्रमात मुनर्गर्दावार बोलत होते. पाणेकी ८१ मगर्दा चित्रपर्दाना अनुवानाव्या धनादेशाचे वित्रपण कारण्यात आसी समध्ये दशक्रिया, बारडी, बापजन्म, गेडिमेक्स, बीड्ज, सुस्तरका, एक सांग्रपर्यं दशक्रिया चू मिस्टर, विजिया सिनेमा, मनाइल चित्रक, येरे मेरे पालक, मन उधान वारा आदी चित्रपटांचा

समावेश आहे. 'प्रथमच २९ कोटी ८५ लाख रुपयांचे ८९ चित्रपट निर्मात्यांचा अनुदान देण्यात

यत आहे, हा आपमानाचा गाय्ट आहे. मरादीमध्ये विविध प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. पात्र चित्रपटांना अनुदान देण्यासाठी चेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत, चित्रपटसप्टीचा विकास कावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सरू यासाव शासन स्वायर प्रयत्न सुरू आहेत. यापुढे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांना दुष्पट अनुदान तर चित्रपटाचे दिग्दशंन महिला दियदशंकाचे असेल तर त्यांना पाच लाख रुपये जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवाय चित्रपटांसोबत माहितीपटासाठीही अनुदान देता येईल का, याची चाचपणी अनुदान दता यहल का, याचा यायरण करण्याच्या स्चना सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यात आल्या आहेत', अशी माहिती यायेळी मुनगंटीयार यांनी दिली. 'मराठी चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाकडे मराता चित्रपट निमात्याना चित्रपटीकड केवळ मनोरंजन महणून न पाहता त्यहून रसिक प्रेश्वकांचे चांगले प्रबोधन होईल याकडेही लक्ष घांचे', असे आयाहनहीं त्यांनी केले. 'चित्रपटांच्या माध्यमातृनहीं

लोकशिक्षण, समान प्रबोधनासह रोजगार्रनिर्मित्तेहों होत आहे. त्वमुळे कोल्हापूर आणि मुंबईतील गोरेगाय येथील फिल्मसिटी अत्याधुनिक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. करण्यासाठा शासन प्रथनशाल आह. आवहान बुधु असली तरी निर्माता व दिरदर्शकांनी ट्रनेदार चित्रपटांच्या निर्मितीवर पर छावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर, कान्समध्येही अधिकाधिक मारावी चित्रपटांची चर्णी लागावी, अशी सरकारची अपेक्षा आहे', असे स्विष्ट्राण करणे विभागाची प्रथान सचिव विकास करणे स्वीटिंग करणे स्वीटिंग सांस्कृतिक काय विभागाच प्रचान ६-विकास खारगे यांनी नमूद केले. 'चित्रिकरणासाठी नव्या

'चित्रिकरणासाठी नव्या ठिकाणांचा विकास' 'चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गुज्यात ६५ ठिकाणे उत्तम आहेत, त्यांचा विकास करून ते चित्रिकरणासार्व उपलब्ध करण्याचा विचार केला जाईल. यामुळे निर्मात्यांच्या खर्चात मोठी वचत होईल', असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

## SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

INR	in	La	ĸ
	nd	ari	ï

Particulars	September 30, 2023 (Unaudited)	Half year ended September 30, 2023 (Unaudited)	Quarter ended September 30, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	58,076.04	1,21,851.18	72,150.12
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(3,383.40)	(13,865.17)	1,454.11
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,383.40)	(13,865.17)	1,454.11
Net Profit / (Loss) for the period after tax	(2,758.11)	(11,622.15)	1,208.42
Total Comprehensive Income for the period / year	(3,336.99)	(11,595.84)	1,551.73
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity	1,99,843.63	1,99,843.63	1,84,039.46
Earnings Per Share (before and after Extraordinary items)		-	
Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10/- each)	(3.06)	(12.88)	1.34

### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

			(INR in Lakh:
Particulars	Quarter ended September 30, 2023 (Unaudited)	Half year ended September 30, 2023 (Unaudited)	Quarter ended September 30, 2022 (Unaudited)
Total Income from Operations	43,114.94	91,789.91	58,696.94
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(3,437.31)	(10,462.96)	1,103.07
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,437.31)	(10,462.96)	1,103.07
Net Profit / (Loss) for the period after tax	(2,773.43)	(8,262.90)	850.61
Total Comprehensive Income for the period / year	(2,772.32)	(8,260.67)	855.40
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity	1,80,234.69	1,80,234.69	1,59,737.65
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10/- each)	(3.07)	(9.16)	0.94

Date: October 21, 2023

- 1 The aforesaid unaudited Consolidated Financial Results and unaudited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 21, 2023.
- approved by the board of Directors at their meeting neto on October 2.1, 2023.

  2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com

For Sharda Cropchem Limited R V Bubna

Chairman and Managing Director (DIN: 00136568

# मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ



नुंबद आपउपहा सुंचार मंडळ महाराष्ट्र गृहिनांगं व केश्विकास प्राधिकरणाचे घटक मंडळ कैनिविध युगमा व्यक्ति अंभवतः (पांचान) मिन्य, नुंब क्रिक्कांचे सुखर मंडळ (महाराष्ट्र गृहिनांगंक व क्षेत्रिकार प्राधिकरणावा घटका ठावेली के. ५ ५७, क्षेत्र मान्यल, गृहिनांगंक भागा, व्यक्ति पुर्ध, गृब्ध-४०० ०५५ (पुरामांगं क. ०२६६४०५४३२) हे महाराष्ट्र गृहिनांगं व क्षेत्रीकार प्राधिकरणावाक है. स्वातंनीमा भागामा मिन्या, महाराष्ट्र सामान्यितिकार्यक प्राप्तान्य मुंब मान्यलांग्रीता (महाराष्ट्र) स्वातंनीमा भागामा मिन्या, महाराष्ट्र मोताविकार केश्वतान्यक प्राप्तान्य मुंब मान्यलांग्रीता है - (महाराब्राक्ति महाराष्ट्र) श्रीकारामांगं (मिन्यलां मान्यलांत अस्ति मिन्यलां मान्यलां मान्यलां मान्यलां महाराष्ट्र) १८ प्रमालाध असतील, सार्टर चिनियेदे वेक्षास्त्रक स्वातंत्रिता प्रमाने आहे.

38.36	टब्स	कालावधी
4	निविद्य विजी सुरू	२३/५०/२०२३ सकाळी ५०:३० वाजना
. 2	Priba fast ea	২০/৭০/২০২২ কুমার্ব ১/৭५ বাজরা
2	व्यक्तिक बोली वायहण्याचा दिनांक	০৭/৭৭/২০২३ লভানী ৭০/২০ গলং
¥	अविंक केली उधारण्याचा विश्वक	०६/५५/२०२३ सकाकी ५०/३० मंतर

. (अन्यक्र कर्ता प्रधानकारण विशव | [-]-१९/१२/२२ र स्वार्ध के ५३ व नंतर स्थान क्षित्र में इंडि. एक किया ने प्रधानकार क्षेत्र कर स्थानकार क्षेत्र क्षेत्र कर स्थानकार क्षेत्र क्

न्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

### मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ

मुं को सु मंडक, मुंबई

ई-निविदा सूचना क्र. १०४/२०२३-२४

acm.	टप्प	कल्लवर्धी
9	निर्वत्रक निर्वति सुरस	२६/९०/२०२३ राकाळी ९०:३० वाजता
3	निर्विच विक्री बंद	०२/११/२०२३ युपारी ६/१५ वाजता
3	तरिक सेली उघटन्याचा दिनक	०६/११/२०२३ सकाबी १०:३० नंतर
1.50		The second secon

स्त्रीका रेखे ततीका प्रवासकातांक तकार प्रधानाम्य प्रवासित काठा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अधगण्य संस्था